

रजा प्रवात सवलत -
खाजगी वाहनाच्या वापरासंबंधी
स्पष्टीकरण.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक - प्रवात-१०८८/सीआर-३३४/सेवा-५,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ३० जून, १९८८.

पुढा :- शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: टीआरजे -१०८४/
२२५/सेवा-५, दिनांक १ ऑगस्ट, १९८६.

शासन निर्णय :- यर निर्देशिल्या शासन निर्णयाद्वारे स्वामी जाण्यासाठी खाजगी वाहनाने केलेल्या प्रवासाची सल्यासत्यता पडताळणे कठीण असल्याने असा खाजगी वाहनाने केलेला प्रवात रजा प्रवात सवलतीसाठी पात्र समजला जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात असे निदर्शनास आले की, काही बस सेवा खाजगी असल्या तरी त्या विवक्षित ठिकाणामधील ठराविक अंतरासाठी नियमितपणे धावत असतात व त्यांच्या भाड्याचे दरही प्रादेशिक परिवहन अधिका-याने मंजूर केलेले असतात. तसेच काही विवक्षित ठिकाणामधील ठराविक अंतरासाठी उपलब्ध असलेल्या टॅक्सी सेवाही, शासनाने प्रवात मत्ता वगैरेसाठी मान्य केलेल्या आहेत व अशा टॅक्सीने केलेल्या प्रवासाच्या संदर्भात रजा आसनाच्या भाड्याची पावतीही उपलब्ध होऊ शकते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन शासन असा आदेश देत आहे की, विवक्षित ठिकाणामधील ठराविक अंतरासाठी व नियमित वेळापत्रकानुसार चालविल्या जाणा-या व ज्यांचे भाडे प्रादेशिक परिवहन अधिका-याने संमत केलेले आहे, अशा खाजगी बस सेवांने केलेला प्रवात रजा प्रवात सवलतीसाठी पात्र समजला जावा. त्याचप्रमाणे, मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, ठाणे-पुणे इत्यादी सारख्या ठिकाणामधील ज्याचे दरडोई भाडे शासनाने निश्चित केलेले आहे अशा ठराविक अंतरासाठी उपलब्ध असलेल्या टॅक्सी सेवांचा लाभ घेऊन प्रवात केला असल्यास तो प्रवातही रजा प्रवात सवलतीसाठी पात्र समजण्यात यावा.

हे आदेश दिनांक १ जुलै १९८८ पासून अंमलात येतील. त्या दिवशी किंवा त्यानंतर सुरु होणा-या प्रवासांच्या बाबतीत हे आदेश लागू होतील. ह्यापूर्वी सुरु झालेला प्रवात किंवा यापूर्वी निकालात काढलेल्या प्रकरणांचा नव्याने विचार केला जाऊ नये.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

का. र. दामले,
उप सचिव, वित्त विभाग.